



TUNI TEXTILE MILLS LTD.

WORKS : B-5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE - 421 401. ❖ TEL. : (02524) 222453
REGD. OFF. : GALA No. 207, BUILDING No. 3-A, 2ND FLOOR, MITTAL INDUSTRIAL ESTATE,
ANDHERI KURLA ROAD, ANDHERI (E), MUMBAI - 400 059.
TEL. : 022 4604 3970 ❖ FAX : 022 4970 7633 ❖ EMAIL : info@tunitextiles.com
WEBSITE : www.tunitextiles.com ❖ CIN No. L17120MH1987PLC043996

February 1, 2025

The Deputy Manager

Dept. of Corp. Services

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street, Fort

Mumbai – 400 001

Ref: **BSE Scrip Code 531411**

Sub: **Newspaper advertisement pertaining to Financial Results of Q3FY25**

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the 3rd quarter ended on December 31, 2024 for the year ended March 31, 2025.

The advertisements were published in English and Marathi newspapers on 1st February 2025.

This information will also be hosted on the Company's website, at www.tunitextiles.com

This is for the information of Members.

Thanking You,

Yours Faithfully,

For **TUNI TEXTILE MILLS LIMITED**

NARENDRA KR. SUREKA

DIN: 01963265

MANAGING DIRECTOR

Enclosed: As stated above

यूनियन बैंक Union Bank of India
ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH
 21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400 001
 Website : www.unionbankofindia.co.in Email : ubin0533352@unionbankofindia.bank

APPENDIX-IV POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

WHEREAS, the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Asset Recovery Management Branch, 21, Veena Chamber, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400 001, Mumbai under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 16.11.2024 (16th November 2024) calling upon the Borrower MRS. HAMIDA SAJJID SAYYED (Borrower), C/o. Sajid Sayyed, Room No. 32, Nahi Compound, Near Kuria Station Road, Hariyanawala Lane, Kuria (West), Mumbai, Maharashtra-400 070 to repay the amount mentioned in the notice, being ₹ 30,73,529.52 (Rs. Thirty Lakh Seventy Three Thousand Five Hundred Twenty Nine & Paise Fifty Two Only) plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and Public in General, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 29th day of January of the year 2025.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Asset Recovery Management Branch, 21, Veena Chamber, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400 001, for an amount of ₹ 30,73,529.52 (Rs. Forty Lacs Twenty Seven Thousand Only) together with interest (excluding costs) mentioned therein within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower / Mortgagee / Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Mortgagee / Guarantor and the public in general that the undersigned has taken PHYSICAL POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on this 30th day of January 2025.

The Borrowers / Mortgagee / Guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Asset Recovery Management Branch, 21, Veena Chamber, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400 001, for an amount of ₹ 30,73,529.52 (Rs. Forty Lacs Twenty Seven Thousand Only) together with interest thereon.

DESCRIPTION OF THE SECURED ASSETS:
 Collateral Security : Mortgaged properties at Flat No. 101, 1st Floor, C Wing, Prajakta Apartment No. 3, Village : Agashi, Near Chalpeeth Jain Mandir, Mathedi Wadi, Virar West, Taluka : Vasai, Dist : Vasai, Dist. Palghar-401 303.

Sd/-
Shailesh Kumar Singh
 Chief Manager & Authorized Officer
 Union Bank of India
 Date : 30.01.2025

केनरा बैंक Canara Bank
सिंडिकेट सिंडिकेट
POSESSION NOTICE

CANARA BANK, REGIONAL OFFICE, NAVI MUMBAI :
 Circle Office Bldg. C-14, G Block, 8th Floor, A Wing, BKC, Bandra East, Mumbai-400 051 E-mail: recoveryonm@canarabank.com

WHEREAS : The under signed being the Authorized Officer of the Canara Bank under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (4) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 16.11.2024 (16th November 2024) calling upon the Borrower MRS. HAMIDA SAJJID SAYYED (Borrower), C/o. Sajid Sayyed, Room No. 32, Nahi Compound, Near Kuria Station Road, Hariyanawala Lane, Kuria (West), Mumbai, Maharashtra-400 070 to repay the amount mentioned in the notice, being ₹ 30,73,529.52 (Rs. Thirty Lakh Seventy Three Thousand Five Hundred Twenty Nine & Paise Fifty Two Only) plus unapplied interest and charges within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and Public in General, that the under signed has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rules on this 29th day of January of the year 2025.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank, CBD BELAPUR Branch for an amount of ₹ 30,73,529.52 (Rs. Thirty Lakh Seventy Three Thousand Five Hundred Twenty Nine & Paise Fifty Two Only) and interest thereon.

Description of the Immovable Property
 Flat No. 511, 5th Floor, Building No. 23, "Maharashtra Co-operative Housing Society Limited", C. T. S. No 260/B, 261B, 312A, 312C, Vill. Anik, Nr. HPNE Tennis Court, MMRDA Colony, Vashi Naka, R. C. Marg, Chembur, Mumbai, Maharashtra-400 074 Admn. 270 Sq. Ft. Built Up Area. ➔ Bounded : •On the North by : Flat No. 510; •On the South by: Flat No. 512; •On the East by : Open Space; •On the West by: Passage •Within the Regn. Sub-Dist. of Mumbai.

Date : 29.01.2025 Sd/-
 Authorized Officer, Canara Bank

केनरा बैंक Canara Bank
सिंडिकेट सिंडिकेट
POSESSION NOTICE

Regional Office, Navi Mumbai Regional Office : Circle Office Building, 8th Floor, 'A' Wing, C-14, G Block, BKC, Bandra East, Mumbai-400 051. Email : recoveryonm@canarabank.com
 Ref. No. RO/LEGAL/SARFAESI/23/2024/MV Date: 27/01/2025
 Regd. Post with Ack. Due

To the Borrower/Guarantors/Mortgagor:
1. Mr. RAKESH RAMESH PATIL
 Flat No 108, Mangal Tulsigangan, Joshi Wadi, Airoli Gaon, Navi Mumbai, Maharashtra - 400708, 720638440
2. Mrs. HEMANT RAMESH PATIL
 Room No 346, Airoli Village, Near Santosh Tailor, Joshi Wadi, Airoli, Navi Mumbai, Maharashtra - 400708
3. Mr. RAKESH RAMESH PATIL
 Flat No 201, 2nd Floor, Shree Saneshwar Apartment, Plot No B 39, Sector 23, Village Darave, Seawood, Navi Mumbai, Maharashtra - 400706

SUBJECT: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "the Act").

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office, Navi Mumbai, Maharashtra (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Act do hereby issue this notice, under Section 13(8) of the Act read with Rule 6(6) of the SARFAESI Rules, to you all as under: As you all are aware that the secured creditor has issued the Demand Notices, under Section 13(2) of the Act, on 12/11/2024 (date of Demand Notice), to the borrower/ Mr. RAKESH RAMESH PATIL (Borrower) and Mr. HEMANT RAMESH PATIL (Guarantor) (name of Borrower/Mortgagor/Guarantor), the mortgagor and the guarantors (above mentioned names), demanding to pay an amount of Rs. 6,67,302.62 (Rupees Six lakh sixty seven thousand three hundred two and paise sixty two only) and interest stated therein within 60 days from the date of receipt of the said notices.

Since, the Borrowers / Firm, the mortgagors and the Guarantor (above mentioned names) having failed to repay the amount mentioned in the above said demand notices, the Authorized Officer under Section 13(4) of the Act had taken symbolic/Physical possession of the secured assets described in the SUBJECT: Notice dated 22/01/2025. Further, the said symbolic/Physical possession notice was duly published in Pratahka (Name of newspaper in local language) and Financial Express (Name of English Newspapers) newspapers on 25/01/2025 (Date of publication).

To comply with the provision of SARFAESI Act, 2002 read with Rule 6(6) of SARFAESI Rules, you all are hereby given a last and final opportunity to redeem and reclaim the secured assets, which are in possession of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the liability of Rs. 6,67,302.62 (Rupees Six lakh sixty seven thousand three hundred two and paise sixty two only) as on 12/11/2024, plus subsequent interest, costs and expenses in full, failing which the sale notice under the Act will be published in the newspaper specifying one of the following modes mentioned below, to sell the secured assets:

i. By obtaining quotations from the persons dealing with similar secured assets or otherwise interested in buying assets; or; ii. By inviting tenders from the public; or; iii. By holding public auction including through e-auction mode; or; iv. By private treaty.

As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the date of publication of sale notice in Newspapers, failing which your Right to redeem the mortgaged property as per Section 13(8) of the Act shall stand extinguished.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the subject Act or any other law in force.

Thanking You,
 CANARA BANK
 Sd/- AUTHORISED OFFICER

Tuni Textile Mills Limited
 CIN : L17120MH1987PLC043996
 Regd. Office : Suite 267, Bldg. 5B, 2nd Floor, Mittal Industrial Estate, Andheri Kuria Road, Andheri (E), Mumbai 400 059 Email : info@tunitextiles.com, Web : www.tunitextiles.com
 Statement of Un-Audited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st Dec 2024 Rs. in Lakhs

Sr No.	PARTICULARS	Quarter ended 31st Dec 2024	Quarter ended 31st Dec 2023	Nine Months ended 31st Dec 2024	Year Ended 31st March 2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	2,011.33	1,138.25	5,962.95	5,664.40
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	17.22	10.32	49.60	44.51
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	17.22	10.32	40.74	43.00
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	14.09	7.98	40.74	32.11
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12.92	8.49	37.21	36.82
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	1,306.31	1,306.31	1,306.31	1,306.31
7	Other Equity			55.72	18.51
8	Earning Per Share (before Extra-Ordinary Items) of Rs. 1/- each (for continuing and discontinued operations)				
	(i) a) Basic	0.01	0.01	0.03	0.02
	b) Diluted	0.01	0.01	0.03	0.02

Note:
 1. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 31st Dec 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 31st Dec 2024 is available on the Company website "www.tunitextiles.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

For Tuni Textile Mills Limited
 Sd/-
 Narendra Kr. Sureka
 Managing Director
 Date : January 31, 2025

HEYMETA I-TECH PRIVATE LIMITED
 (Formerly known as Kash Guru Financial Solutions Private Limited)
 CIN No: U72100MH2019PTC333182
 Regd. Off.: Regus, 540Res-Co-work 06 Unit No. B-501, 5th Floor, Wing 'B' Supreme Business Park, No. 27 in Village Powai, Mumbai-400076.
 Phone No.: 022-6855-5001
 email: Heymeta_HR@oppo.com

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT (REGIONAL DIRECTOR), WESTERN REGION, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, MUMBAI AND IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013, SECTION 13(4) OF COMPANIES ACT, 2013

READ WITH RULE 30(5)(a) OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014 AS AMENDED UPTO DATE AND IN THE MATTER OF HEYMETA I-TECH PRIVATE LIMITED (FORMERLY KNOWN AS KASH GURU FINANCIAL SOLUTIONS PRIVATE LIMITED), A COMPANY INCORPORATED UNDER THE COMPANIES ACT, 2013 HAVING ITS REGISTERED OFFICE AT REGUS, 540 RES-CO-WORK 06, 5TH FLOOR, UNIT NO. 501, WING B SUPREME BUSINESS PARK, NO. 27 IN VILLAGE POWAI, MUMBAI, MAHARASHTRA-400076 (CIN: U72100MH2019PTC333182)

PETITIONER/APPLICANT NOTICE

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extraordinary general meeting held on January 31, 2025 to enable the company to change its Registered office from the "State of Maharashtra" to the "State of Haryana".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director Western Region, Mumbai at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai, Maharashtra-400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below:

REGUS, 540 RES-CO-WORK 06, 5TH FLOOR, UNIT NO. 501, WING 'B' SUPREME BUSINESS PARK, NO. 27 IN VILLAGE POWAI, MUMBAI, MAHARASHTRA-400076.

For and on behalf of Applicant
For Heymeta I-Tech Private Limited
 (Formerly Known as Kash Guru Financial Solutions Private Limited)
 Sd/-
 Sachin Lekhi
 Director
 DIN: 09574786
 Date: January 31, 2025
 Place: Gurugram

PUBLIC NOTICE
HINDUSTAN UNILEVER LIMITED
 Regd. Office: Unilever House, B D Sawant Marg, Chakala, Mumbai Maharashtra - 400099

This is to inform the general public that Original Share Certificate(s), issued by Hindustan Unilever Limited, the details of which are as mentioned below, have been lost/misplaced and an application has been made by the holder(s) for issuance of duplicate share certificate(s) in respect thereof.

Name(s) of the Holder	Folio Number	Certificate Number	Distinctive Number(s)		No. of Shares
			From	To	
Late Sam Shavaksha Peer (Deceased)	2753515 HLL3648332	5165650 5389113	0888864861 2201505496	0888865360 2201505505	500 Shares 10 Shares of Rs 1 Face Value

Hutoxi Sam Peer (Claimant)

Any person who has a claim in respect of the said shares or objection to the issuance of the duplicate share certificate shall lodge such claim or objection with the company at its Registered Office within 15 (fifteen) days from the publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in favour of the holder(s) without any further delay.

Holder Name
 Late. Sam Shavaksha Peer (Deceased)
 and Hutoxi Sam Peer (Claimant)

Place : Thane
 Date : 01/02/2025

WAAREE ENERGIES LIMITED
 CIN No. L29248MH1990PLC059463
 Registered Office: 602, Western Edge-1, Off Western Express Highway, Borivali (East), Mumbai - 400066
 Website : www.waaree.com, Email- investorrelations@waaree.com, Tel No: 022-69395500

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024
 (Amount in ₹ Millions)

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED					STANDALONE						
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
		31-12-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	30-09-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023	31-03-2024	
1	Total income	35,452.65	36,634.63	16,517.74	1,07,051.41	86,253.19	16,327.63	31,841.95	32,733.92	14,789.45	97,359.57	82,013.38	1,09,576.79
2	Profit for the period (before exceptional items and tax)	6,898.12	4,988.37	1,344.66	17,191.78	10,264.70	13,928.59	6,380.00	4,774.27	542.33	16,198.85	9,084.36	12,165.93
3	Net profit for the period before tax (after exceptional items)	6,898.12	4,988.37	1,835.75	17,191.78	10,755.79	17,342.01	6,380.00	4,774.27	1,033.42	16,198.85	9,575.45	15,579.35
4	Net profit for the period after tax (after exceptional items)	5,068.76	3,756.59	1,408.06	12,836.60	7,992.00	12,743.77	4,713.92	3,574.67	831.74	12,006.57	7,161.19	11,483.51
5	Total comprehensive income for the period	5,096.93	3,746.32	1,405.14	12,855.39	7,981.67	12,737.71	4,710.46	3,566.63	832.74	11,996.20	7,156.86	11,479.85
6	Equity share capital (face value of ₹ 10/- each)	2,672.83	2,633.31	2,617.39	2,672.83	2,617.39	2,629.62	2,672.83	2,633.31	2,617.39	2,672.83	2,617.39	2,629.62
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet						38,248.50						38,399.97
8	Earnings per equity share (face value of ₹ 10/- each) (not annualised)												
	(a) Basic (In ₹)	18.41	13.75	4.93	46.64	30.69	48.05	17.61	13.59	3.29	44.86	28.34	44.60
	(b) Diluted (In ₹)	18.33	13.71	4.88	46.44	30.41	47.86	17.54	13.55	3.26	44.66	28.08	44.42

Note:
 1. The above financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 30, 2025.
 2. The above is an extract of detailed format of the financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 are available on www.waaree.com, www.nse.com and www.bseindia.com.
 3. The figures in the results are rounded off to the nearest ₹ Million, except Earnings Per Share.

Place: Mumbai
 Date: January 31, 2025

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 Hitesh C Doshi
 Chairman & Managing Director
 (DIN 00293668)

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT
 (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Code of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SILVER-EAST INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of corporate debtor	Silver-East Infrastructure Private Limited
2. Date of incorporation of corporate debtor	18-03-2004
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U45201MH2004PTC145150
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Regd. Office : Shop No. G-48, The Zone Building, C.T.S. 655, 656, Chandavarkar Road, Borivali West, Borivali West, Mumbai, Borivali West, Maharashtra, India, 400092.
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	30-01-2025
7. Estimated date of closure of insolvency resolution process	29-07-2025 (180 days from the order dated 30-01-2025)
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Amrish Navinchandra Gandhi IBBI Reg. No.: IBBI/IPA-002/IP-ND0670/2018-2019/12036
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: 504, Shivalki Abies, Opp. Shell Petrol Pump, Near Anand Nagar Bus Stand, Satellite, Ahmedabad, Gujarat - 380015. Email Id - amrishgandhi72@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Correspondence Address: 504, Shivalki Abies, Opp. Shell Petrol Pump, Near Anand Nagar Bus Stand, Satellite, Ahmedabad, Gujarat - 380015. Process Email Id: cirp.silvereastinfra@gmail.com
11. Last date for submission of claims	13-02-2025 (14 days from the receipt of the order dated 30-01-2025)
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not Applicable
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorized Representative of creditors in a class (These names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) www.ibbi.gov.in cirp.silvereastinfra@gmail.com (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench - II has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Silver-East Infrastructure Private Limited on 30-01-2025.

The creditors of Silver-East Infrastructure Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 13-02-2025 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class (specify class) in Form CA, N/A.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Date : 01-02-2025
 Place : Ahmedabad

Sd/-
Amrish Navinchandra Gandhi
 Interim Resolution Professional
 Silver-East Infrastructure Private Limited
 IBBI Reg. No: IBBI/IPA-002/IP-ND0670/2018-2019/12036
 Validity of AFK: 31-12-2025
 Email for Correspondence - cirp.silvereastinfra@gmail.com

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI
 Deedy Ads, Open House
 Phone : 23692926 / 56051035.

Color Spot, Byscalle (E), 23714748.
 Phone : 23748048 / 23714748.

FCM Communications, Nariman Point, Phone : 40020538 / 51.

Fuhrani Advtg. & Mktg. Anup Hill, Phone : 24159061
 Mobile: 9769238274 / 9969408835

Ganesh Advertising, Abdul Rehman Street, Phone : 2342 9163 / 2341 4596.

J.K. Advertisers, Hornimall Circle, Fort, Phone : 22663742.

Mani's Agencies, Opp. G.P.O., Fort, Phone : 2263 00232.
 Mobile : 9892091257.

Manojot Ads, Curry Road (E), Phone : 24706338.
 Mobile : 9820460262.

OM Sai Ram Advtg., Curry Road, Phone : 9967375573

Pinto Advertising, Maczagon, Phone : 23701070.
 Mobile : 9869040181.

Premier Advertisers, Mumbai Central, Phone : 9819891116

Sarjan Advertising, Tardeo, Phone : 66626983

MADHUCON PROJECTS LIMITED
 CIN: L74210TG1990PLC01114
 Regd. Office : 1-7-70, Jublipura, Khammam-507 003, Telangana.

Extract of Un-Audited Standalone and Consolidated Financial results for the Quarter and Nine months ended 31st December, 2024
 (Rs. in Lakhs)

Sl. No.	PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED								
		QUARTER ENDED	NINE MONTHS ENDED	YEAR ENDED	QUARTER ENDED	NINE MONTHS ENDED	YEAR ENDED						
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024						
1	Total Income from Operations	12,533.27	36,688.16	25,913.25	72,731.47	70,130.55	120,566.74	17,820.13	39,473.83	27,640.14	83,537.99	80,754.26	146,515.73
2	Net Profit/(Loss) for the period Before Tax (before Tax, Exceptional and/ or Extraordinary Items)	(408.60)	(876.69)	(446.28)	(1,416.70)	(1,162.26)	(2,030.45)	(4,724.40)	(1,152.10)	(1,656.36)	(46,543.26)	(5,793.80)	(7,085.77)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary Items)	(408.60)	(876.69)	(446.28)	(1,416.70)	(1,162.26)	(2,030.45)	(4,724.40)	(1,152.10)	(1,656.36)	(46,543.26)	(5,793.80)	(7,085.77)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after and/ or Exceptional and/or Extraordinary Items)	(295.60)	(240.13)	(233.84)	(1,047.85)	(756.82)	(1,026.94)	(4,616.01)	(515.55)	(1,435.27)	(46,179.02)	(5,379.72)	(6,074.90)
5	Equity Share Capital	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95	737.95
6	Earning per share (before extraordinary items) of Rs.1/- each												
	(a) Basic	(0.40)	(0.33)	(0.32)	(1.42)	(1.03)	(1.39)	(57.22)	(0.61)	(1.69)	(59.13)	(6.76)	(6.11)
	(b) Diluted	(0.40)	(0.33)	(0.32)	(1.42)	(1.03)	(1.39)	(57.22)	(0.61)	(1.69)	(59.13)	(6.76)	(6.11)

Notes :
 1. The above Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 30th, 2025.
 2. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Yearly Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Nine months ended 3